

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक, क्र.एसआरव्ही-१०८८/२२२३/प्र.क्र.४/८९/बारा,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १६.३.१९८९.

संदर्भ :- (१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-११६९/डी, दि.१८.४.१९७०,
(२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०७५/दहा, दि.२८.१०.१९७६.

प रि प त्र क

शासकीय अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीतील दक्षतारोध ओलांडण्यासाठी मंजूरी देण्याकरीता किमान निकष विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. दक्षतारोध हा केवळ उपचार न राहता संबंधित व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा खरोखर निकष असावा असा दृष्टीकोन आता स्विकारण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वर्ग १, वर्ग २ व वर्ग ३ मधील पदांच्या वेतनश्रेणीतील दक्षतारोध ओलांडण्यास मान्यता देण्यासाठी किमान निकष म्हणून अधिकाऱ्यांचा / कर्मचाऱ्यांचा अहवाल 'चांगला' असणे आवश्यक आहे. चतुर्थश्रेणीतील पदांच्या वेतनश्रेणीतील दक्षतारोध ओलांडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अहवाल किमान 'साधारण' दर्जाचा असावा.

दक्षतारोध पार करण्याच्या प्रकरणात अनुज्ञा देण्याचे अधिकार यापूर्वीच विस्तृत प्रमाणात विकेंद्रीत करण्यात आले आहेत. अशा प्रकरणी विलंब टाळण्याच्या दृष्टीने अंमलात आणण्याची कार्यपद्धतीसुद्धा संदर्भिय आदेशानुसार विहित करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षतारोध पार करण्याच्या प्रकरणात अंतिम निर्णय घेणे व अनुज्ञा देण्याबाबतचे आदेश निर्गमित करणे याकरीता विलंब होऊ नये. दक्षतारोध पार करण्यास अनुज्ञा देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी दक्षतारोध पार करण्यास देय झालेल्या शासन सेवकांची प्रकरणे निर्णय घेण्यासाठी त्यांची प्रकरणे वेळीच परिपूर्णरित्या उपलब्ध राहतील अशी काळजी घ्यावी.

गोपनीय अभिलेख वेळेवर लिहिले न गेल्यास गोपनीय अभिलेख वेळेत लिहिण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अभिलेखात प्रतिकूल नोंद घेण्यात यावी, याचादेखील पुनरुच्चार करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

भा.म.भणगे,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्री यांचे सचिव,
प्रबंधक,मूळ शाखा,उच्च न्यायालय,मुंबई ,
प्रबंधक,अपील शाखा,उच्च न्यायालय,मुंबई,
प्रबंधक,लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,
अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई,
विविध मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
मंत्रालयाचे सर्व विभाग.